

June 22, 2023

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code: 542760 (Equity) Scrip Code: 725032 (CP) National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai – 400 051

Symbol: SWSOLAR

Sub.: Newspaper publication with respect to the 6th Annual General Meeting ("6th AGM") of the Company

Ref.: <u>Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations, please find enclosed the newspaper publication with respect to information on the 6th AGM of the Company published in Financial Express and Navshakti on Thursday, June 22, 2023.

This is also available on the Company's website at https://www.sterlingandwilsonre.com/.

The above is for your information and record.

Thanking you.

Yours faithfully,

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Jagannadha Rao Ch. V. Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above

(Formerly known as Sterling and Wilson Solar Limited)

Regd. Office: Universal Majestic, 9th Floor, P. L. Lokhande Marg, Chembur (W), Mumbai - 400043 Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 | CIN: L74999MH2017PLC292281 Email: info@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonre.com

NOTICE

Place: Chennai

Date: June 21, 2023

For more information please contact:

CIN: U93090TN1996PLC034615

Sundaram Asset Management Company Ltd

(Investment Manager to Sundaram Mutual Fund)



SUNDARAM MUTUAL

RECORD DATE FOR INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW)

NOTICE is hereby given that Sundaram Trustee Company Limited, the Trustee to Sundaram Mutual Fund, has declared Income Distribution cum capital withdrawal (IDCW) on the face value of ₹ 10/- under the following schemes:

Scheme Name	Plan - Option	Record Date#	Amount of IDCW* (₹ per unit)	NAV per unit as on June 19, 2023 (₹)
Sundaram Diversified Equity Fund	Regular Plan-Quarterly-IDCW		0.099	13.3876
	Direct Plan-Quarterly-IDCW	June 23, 2023	0.119	16.0791
Sundaram Equity Savings Fund	Regular Plan-Quarterly-IDCW		0.267	15.3632
	Direct Plan-Quarterly-IDCW	5 V	0.375	21.5726

Or subsequent business day if the specified date is a non-business day.

* Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the scheme will fall to the extent of payout and statutory levy, if applicable. The IDCW payout will be to the extent of above mentioned IDCW per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. Past performance may or may not be sustained in future. All unitholders under the IDCW Option of the above-mentioned schemes, whose name appears on the Register of Unitholders on the aforesaid Record Date, will be entitled to receive the IDCW. The above stated quantum of IDCW and the Record Date were approved by the Board of Directors of Sundaram Trustee Company Limited vide their circular resolution dated June 20, 2023.

For Sundaram Asset Management Company Ltd R Ajith Kumar

Secretary & Compliance Officer Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road,

Royapettah, Chennai-14. Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com

No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

MUTUAL

Mutual fund investments are subject to market risks, please read all scheme related documents carefully before investing. Returns are not assured or guaranteed.

Regd. Office:

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity 1392 Shares Face Value Rs. 5/- Folio no. L001183, Certificate no. 2013049, Distinctive nos. 4529717 - 4531108 of MAHINDRA & MAHINDRA LIMITED standing in the name of SUBITA MADHU LALA jointly with LATE SHRI. MADHU KISHINCHAND LALA has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate certificate for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office, MAHINDRA & MAHINDRA LIMITED, GATEWAY BUILDING, OPP BUNDER, MUMBAI - 400001, Within one month from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s). Date: - 22/06/2023 Name of the Shareholder(s)

Ms. SUBITA MADHU LALA & LATE SHRI. MADHU KISHINCHAND LALA

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of GODREJ CONSUMER PRODUCTS LIMITED having its Registered office at GODREJ ONE, 4TH FLOOR, PIROJSHANAGAR, EASTERN EXPRESS HIGHWAY, MUMBAI, MAHARASHTRA - 400079 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them. Sr. Name of the Shareholder | Folio No. | Certificate Distinctive nos.

Shares MR. OM SHANKAR PRASAD 740467820 - 740468419 0321070 585802 0321070 609207 1081473440 - 1081474039 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred

share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED C-101 247 PARK L.B.S MARG VIKHROLI WEST MUMBAI-400083 within 15 days of publication of this notice after which

no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Name of the Shareholder/s Place: Mumbai | Date: 22/06/2023 MR. OM SHANKAR PRASAD

CORDS™ CORDS CABLE INDUSTRIES LIMITED CIN L74999DL1991PLC046092

Regd. Off.: 94, 1x Floor, Shambhu Dayal Bagh Marg, Near Okhla Industrial Area Phase-III, Old Ishwar Nagar, New Delhi-20. Tel: 011-40551200 *Fax No.: 011-40551280/81

Website: www.cordscable.com, E-mail; ccil@cordscable.com

NOTICE

Pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's Code for prevention of Insider Trading, the Trading Window for dealing in the Securities of the Company shall remain closed from Saturday, July 01st, 2023 for the Directors, Designated Employees, Insiders and their immediate relatives till 48 hours after the Unaudited Financial Results for the 1st quarter/ 3 months ended on June 30th, 2023 is made public.

Accordingly, all designated persons, Directors, promoters, persons acting in concert employees of the Company along with their respective immediate relatives, persons having contractual and fiduciary relation with the Company including but not limited to Auditors, accountancy firm, law firms, analysts, consultants, etc., assisting or advising the Company, shall not involve in any transaction for dealing/trading in the securities of the Company during the period when Trading Window is closed.

> By Order of Board of Directors For Cords Cable Industries Limited

Place: New Delhi **Garima Pant** Dated : June 21th, 2023

Company Secretary

TAMBOLI CAPITAL LIMITED

CIN: L65993GJ2008PLC053613 Registered Office: Mahavir Palace, 8-A Kalubha Road, Bhavnagar, Gujarat- 364 002

Phone: +91 8866541222, e-mail:direct1@tambolicapital.in, website:www.tambolicapital.ir TRANSFER OF EQUITY SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) Members of the Company are hereby informed that in terms of section 124(6) of the Companies Act, 2013 and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time equity shares of the Company in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) of the Government of India. Unclaimed Or unpaid dividend upto the financial year 2014-2015 has already been transferred by the Company to the IEPF in terms of the IEPF Rules, 2016. The Concerned members are being provided an opportunity to claim such dividend for the financial year ended on March 31, 2016 and onwards by sending a letter under their signature so as to reach at the registered office of the Company or RTA, MCS Share Transfer Agent Ltd.at 201, 2ndFloor, Shatdal Complex, Opp. Bata Show Room, Ashram Road, Ahmedabad 380 009, Gujarat, India on or before 30th September, 2023. The details viz. names of the concerned members, their folio number and the shares for transfer to the IEPF are available on the Company's website on www.tambolicapital.in under 'Investor Desk' section. In the event valid claim is not received by Company or its RTA by 30th September. 2023, the Company shall take action towards transfer of such shares to IEPF thereafter. Once these shares are transferred to the IEPF by the Company, such shares may be claimed by the concerned members only from the IEPF authority by following the procedure prescribed under the IEPF Rules. Individual letters in this regard have been sent to the concerned members at their latest registered addresses available with the Company Clarification on this matter, if required, may be sought from the Company or RTA by sending email to MCS STALtd., Ahmedabad at mcsstaahmd@gmail.com or by calling

> For Tamboli Capital Limited Name: Vipul H. Pathak Designation: Director and Chief Financial Officer

Place: Bhavnagar Date: June 21st, 2023

them at +91 79 2658 0461.

DIN: 09391337

I HDFC MUTUAL FUND BHAROSA APNO KA

HDFC Asset Management Company Limited CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund") has approved the following Distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options in the below-mentioned Scheme(s) / Plan(s) / Option(s) of the Fund and fixed Monday, June 26, 2023 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same as given below:

Name of the Scheme(s) / Plan(s) / Option(s)	Net Asset Value ("NAV") as on June 20, 2023 (₹ per unit)	Amount of Distribution (₹ per unit)
Plan(s) launched under HDFC Fixed Maturity Plans - Se	eries 46:	iui-
HDFC FMP 1861D March 2022 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.2554	0.2554
HDFC FMP 1861D March 2022 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.2598	0.2598
HDFC FMP 1162D March 2022 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.2072	0.2072
HDFC FMP 1162D March 2022 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.2110	0.2110
HDFC FMP 1876D March 2022 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.2544	0.2544
HDFC FMP 1876D March 2022 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.2583	0.2583
HDFC FMP 1158D July 2022 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.2105	0.2105
HDFC FMP 1158D July 2022 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.2188	0.2188
HDFC FMP 1406D August 2022 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.2245	0.2245
HDFC FMP 1406D August 2022 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.2319	0.2319
HDFC FMP 1359D September 2022 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.2263	0.1866
HDFC FMP 1359D September 2022 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.2329	0.1932
Plan(s) launched under HDFC Fixed Maturity Plans - Se	eries 47:	
HDFC FMP 1204D December 2022 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.2378	0.1366
HDFC FMP 1204D December 2022 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.2442	0.1429

Quarterly IDCW Option HDFC FMP 1269D March 2023 - Direct Option -10.1974

Face Value per unit of all the above Scheme(s) / Plan(s) / Option(s) is ₹ 10/-.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s), on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited

10.4665

10.4758

10.1922

0.2818

0.2910

0.1887

0.1939

(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place: Mumbai Date : June 21, 2023 Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

PRABHADEVI UNIQUE INDUSTRIAL PREMISES COOPERATIVE SOCIETY LTD.,

Off Veer Savarkar Marg, B'by Dyeing Compound, Prabhadevi, Mumbai - 400 025.

Notice is hereby given that the Share Certificate no. 327, having distinctive nos. 751 to 755 both inclusive, has been reported lost/misplaced and an application has been made for issue of duplicate share certificate by the unit holder previously known as M/s Management and Software Technology Private Limited and Currently known as M/s Mastek Limited who occupies Unit no. 411 at Prabhadevi Unique Industrial Premises Cooperative Society Ltd., situated at Off Veer Savarkar Marg, B'by Dyeing Compound, Prabhadevi, Mumbai - 400 025.

The members of the public is hereby informed that, If no claims/ objections are received within the period of 15 days from publication of this notice, the society shall be free to issue duplicate share certificate to M/s Management and Software Technology Private Limited, Currently known as M/s Mastek Limited

> For M/s Management and Software Technology Private Limited (Now Known As Mastek Limited)

> > Authorised Signatory



AXIS FINANCE LIMITED Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar

Marg, Worli, Mumbai – 400 025

BY SPEED POST/ REGISTERED A.D./EMAIL WITHOUT PREJUDICE SAHEB JAGANNATH SINGH (Borrower/ Mortgagor) 302, A-Wing, 3rd Floor, Pearl Apts 3rd 3rd Floor, Pearl Apts 3rd Cross Lane Lokhandwala

Complex Andheri West, Mumbai, Maharashtra Cross Lane Lokhandwala Complex Andheri West. Mumbai, Maharashtra -400053. And Office address 400053. And Office address - A-605, Royal Sands - A-605, Royal Sands, behind Infinity Mall, near behind Infinity Mall, near Raheja Classic, Shastri Raheja Classic, Shastri Nagar, Andheri West, Mumbai Nagar, Andheri West, Mumbai - 400053. Email ID -400053. Email ID: ISAHEBSINGH@GMAIL.COM ISAHEBSINGH@GMAIL.COM

SUB: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (AS AMENDED FROM TIME TO TIME)

, the undersigned, being the Authorized Officer of Axis Finance Limited (hereinafter referred to as "the AFI /Secured Creditor"), a company incorporated under the provision of the Companies Act, 1956 and a Non-Banking Financial Company registered under the Reserve Bank of India Act, 1934, having its Registered Office at Axis House, Axis Finance, ground floor, C-2, Wadia International Centre. Pandurang Budhkar Marg. Worli. Mumbai - 400025 (Correspondence address - Jagdeep Singh Bawa, Axis Finance Limited, Ground Floor, Lodha Supremus, Road No. 22, Wagale Estate, Near Passport Office, Thane West - 400604) do hereby give this Notice under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002. (hereinafter referred to as the "SARFAESI Act") as under: AFL, in the ordinary course of its business, at the request of Borrower sanctioned a Term Loan for the purpose of residential property purchase / Loan against property being All that Piece and Parcel of bearing Flat No. 2204, on the 22nd Floor, admeasuring 708 Sq. Ft. Carpet area equivalent to 850 Sq. Ft. Built-Up area, in the Building namely "Versova Andheri Tapsya" all that piece and parcel of Cluster Plot No. AD-21, RSC-21, CTS No. 1374/B (Part), Survey No. 120 (Pt.), Village-Versova, Taluka-Andheri & District-Mumbai, Maharashtra - 400053 under for a sum of INR. 1,77,00,000/- (Rupees One Crore Seventy- Seven Thousand only) ("Credit Facility") on the

Pursuant thereto, you Addressee(s) signed and executed the Mortgage Loan Agreement dated 09.03.2022 ("Facility Agreement") in your capacity as Borrower, Co-Borrower(s) and Mortgagor in order to secure/guarantee the repayment of all amounts payable under the aforesaid Facility Agreement and consequently, have become jointly and severally liable for the repayment of the Credit Facility availed by the Borrower. You the Addressee(s) had agreed to repay the Credit Facility in Equal Monthly Instalments [The facility and security documents executed/submitted for the Credit Facility in terms of the Facility Agreement shall be collectively referred to as the "Transaction Documents" hereinafter in this notice] 1. That as a security towards repayment of all amounts payable under the aforesaid Credit Facility, on 09.03.2022

the Mortgagor hadwith an intent to secure the Credit Facility, created mortgage and charge of all their right, title, interest in the land/asset more particularly detailed in SCHEDULE A hereto. [The asset as mentioned in SCHEDULE A shall be hereinafter referred to as "Secured Asset"] . It is pertinent to state herein that the Borrower/Mortgagor, Co-Borrower by virtue of the Facility Agreement has availed Credit Facilities from AFL by mortgaging the property mentioned in SCHEDULE A, and thereby created secured interest in favour of AFL. The security mentioned in SCHEDULE A is "Secured Asset" within the meaning of section 2(1) (zc) of the SARFAESI Act. 3. At the request of you the Addressee(s), AFL had on various dates disbursed the Credit Facilities to the Borrower on specific instructions, as described in detail in SCHEDULE B hereto. 4. As per the terms of the Transaction Documents, you the Borrower Mortgagor and

the Co-borrower were required to repay the dues under the said Credit Facility and further you the Borrower and

Co-borrower(s) were also required to pay interest thereon and other charges at the contractual rates as in the manner set out in the Facility Agreement and subsequent communication(s). However, you the Borrower/Mortgagor, Co-borrower failed to comply with the terms and conditions of the Transaction Documents and defaulted in repayment of the amount payable under the Facility Agreement. AFL had through various default notices informed you the Addressee(s) of such default, however, till date, the same have neither been rectified nor any steps have been undertaken thereto to repay the outstanding amounts In this context, it is important to note that since you the Addressee(s) have committed continuous defaults, the

account of the Borrower has become non-performing asset ("NPA") w.e.f. 06.05.2023 in compliance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India from time to time. It is imperative to state herein that the above information of classification of account as NPA was compared to the compared t by AFL to you the Addressees vide a NPA intimation letter dated 09.05.2023 bearing Ref. No. AFL/NPA/May-As per the provisions of the SARFAESI Act, the debt due to Secured Creditor is a debt secured against the Secured

Asset and you being the Borrower, the Mortgagor and the Co-Borrower(s) have committed defaults in repayment of such secured debt/Credit Facility in terms of the Transaction Documents. As on 10th June, 2023, the outstanding debt due and payable by the Borrower/Mortgagor, Co-borrower to the Secured Creditor is INR. 1,80,05,857 (Rupees One Crore Eighty Lakh Five Thousand Eight Hundred Fifty Seven Only) as more particularly detailed in SCHEDULE C hereto

In view of the aforesaid, the Secured Creditor has become entitled to issue this statutory notice to the Borrower.

CoBorrower(s)/Mortgagor, in terms of Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security Interest Act, 2002 and hereby calls upon you all Addressee(s), jointly and severally

to discharge in full the dues towards the Secured Creditor amounting/ aggregating 1,80,05,857 (Rupees One Crore Eighty Lakh Five Thousand Eight Hundred Fifty Seven Only) due as on 10th June, 2023, together with applicable rest, further interest, default interest, premia, costs, charges etc. at contractual rates in respect of the Credit Facility from this date till date of repayment, within 60 days (Sixty days) from the date of this Notice issued under Section 13(2) of the SARFAESI Act, failing which the Secured Creditor shall be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said SARFAESI Act and entirely at your risk as to costs and consequences On expiry of 60 days from the date hereof and on your failure to comply with the demand, the Secured Creditor shall take the following measures under the SARFAESI Act:

a. Take over possession of the Secured Asset as mentioned in Schedule A hereto including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the same; b. take over n assignment or sale for realizing the Secured Asset, subject to the conditions as stipulated in the proviso to Section 13(4)(b) and Section 15 of the SARFAESI Act:

c. appoint any person to manage the Secured Asset, the possession of which will be taken over by AFL; d. require at any time by notice in writing, any person who has acquired any of the Secured Asset from you the Addressee(s) and from whom any money is due or may become due to you the Addressee(s), to pay AFL, so much of the money as is sufficient to pay the secured debt.

I also invite your attention to Section 13(8) of the SARFAESI Act, whereby you have an opportunity to tender the amount of dues as stated above to the secured creditor together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public

All of you are notified and cautioned that as per the provisions of Section 13 (13) of the SARFAESI Act, no transfer of the Secured Asset (set out in the SCHEDULE A hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made without prior written consent of Secured Creditor. Please note that any non-compliance/contravention of the provisions contained in the said SARFAESI Act read with the Rules, is an offence punishable under Section 29 of the SARFAESI Act. Please further note that this statutory notice is issued without prejudice to the rights of the Secured Creditor

or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of secured assets

including initiation of any other legal proceedings/legal action as deemed fit and necessary under the provisions of any law for the time being in force and/ or as per contract or both. 5. I hereby expressly reserve all rights under the relevant Transaction Documents, any other associated documents. under law or otherwise. Nothing contained in this notice or any action or inaction by us shall operate as a waiver of, or prejudice, diminish or otherwise adversely affect, any of our present or future rights or remedies under the respective Transaction Documents or any of our rights or remedies under law or generally, which remain and

16. The undersigned is duly Authorised as Authorised Officer to issue this Notice and exercise powers on behalf of the Secured Creditor under the SARFAESI Act read with the Rules. 7. Request you to kindly acknowledge the receipt of this Notice. A copy of this notice is being retained in our office for future reference Yours Faithfully

Authorized Officer Axis Finance Limited

SCHEDULE A DETAILS OF SECURED ASSET

All that Piece and Parcel of bearing Flat No. 2204, on the 22nd Floor, admeasuring 708 Sq. Ft. Carpet area equivalent to 850 Sq. Ft. Built-Up area, in the building namely "Versova Andheri Tapsya" all that piece and parcel of Cluster Plot No. AD-21, RSC-21, CTS No.1374/B (Part), Survey No. 120 (Pt.), Village-Versova, Taluka-Andheri & District-

> SCHEDULE B DETAILS OF DISBURSEMENT

INR. 44,03,081/- towards ICICI BANK LTD (BT Bank) INR 1,30,08,531/- towards AMAR TURAKHIA HDFC BANK A/C NO 01591000095345

INR. 53,389/- to MAX Life Insurance INR. 6,856/- towards Tata AIG General Insurance Co. Ltd

INR 2.02.960/- towards PF of Customer INR. 118/- towards CERSAI Charges INR 25,065/- towards Pre-EMI interest.

SCHEDULE C DETAILS OF OUTSTANDING AMOUNTS AS ON 10th June 2023 Note: - Interest at the applicable interest rate as defined in the facility Agreement

Original Limit | Principal | Unapplied | Penal Total O/s (in INR) Facility sanctioned (in O/s (in Interest (in and other INR) INR) charges (in INR) 1,77,00,000 1,73,29,761 6,39,742 36,354 1,80,05,857 0456AHA00002291 Housing



Sterling and Wilson Renewable Energy Limited (Formerly known as Sterling and Wilson Solar Limited)

Regd. Office: Universal Majestic, 9th Floor, P. L. Lokhande Marg, Chembur (W), Mumbai - 400043 | Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 | CIN: L74999MH2017PLC292281

Email: ir@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonre.com

NOTICE OF THE 6™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that:

The 6" Annual General Meeting ("AGM") of the Members of Sterling and Wilson Renewable Energy Limited ("the Company") will be held on Thursday. July 13, 2023 at 02:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM ("Notice of the AGM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").

. The Company has sent the Annual Report for the F.Y. 2022-23, Business Responsibility and Sustainability Report along with the Notice of the AGM on June 21, 2023 through electronic mode (i.e. e-mail) to those Members whose e-mail address was registered with the Depository Participant(s) ("DPs")/ the Company' the Company's Registrar and Transfer Agent i.e. Link Intime India Pvt.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM till the date of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to ir@sterlingwilson.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and the Secretarial Standards-2 on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their vote(s) electronically ("remote e-voting") as well e-voting at AGM through e-voting services of NSDL in respect of the businesses to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL has been provided in the

The Members are hereby informed that remote e-voting facility would be available during the following period:

Commences on: Monday, July 10, 2023 at 09:00 a.m. (IST) Ends on: Wednesday, July 12, 2023 at 5:00 p.m. (IST).

During this period, Members can select EVEN 124232 to cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, July 06, 2023 ("cut-off date'). Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently. Any person, who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holds the share(s) as on the cut-off date can also cast their vote through remote e-voting facility on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. Any

Those Members, who will be present in the AGM through VC/ OAVM facility and have not casted their vote on the businesses set forth in the Notice of the AGM through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting, may attend the AGM but will not be entitled to cast their vote again at the AGM.

person, whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained

by the DPs/ RTA as on the cut-off date only shall be entitled to cast vote either

The Annual Report of the Company for the F. Y. 2022-23 along with Notice of the AGM and e-voting instructions are also available on the Company's website at www.sterlingandwilsonre.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Manner of registering/ updating e-mail address:

through remote e-voting or e-voting at the AGM.

Members are requested to register their e-mail address with their respective DPs by following the procedure prescribed by their DP. Members can temporarily register their e-mail addresses with the Company and/ or the RTA by sending an email to ir@sterlingwilson.com and/ or mt.helpdesk@linkintime.co.in by providing their details such as Name, DP ID - Client ID, PAN, mobile number and

. In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads sections of www.evoting.nsdl.com or contact NSDL by e-mail a evoting@nsdl.co.in or call on .: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact the Company by e-mail at ir@sterlingwilson.com.

Contact details for addressing e-voting related queries/ grievances, if any: Ms. Pallavi Mhatre, Manager

National Securities Depository Limited Trade World - A Wing, Kamala Mills Compound

Lower Parel, Mumbai - 400 013

Email ID: pallavid@nsdl.co.in Tel No: 022-24994545

Joining the AGM through VC/ OAVM

Members will be able to attend the AGM through VC/ OAVM, through the NSDL platform. Members may access the same at www.evoting.nsdl.com. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of the AGM.

This newspaper communication is available on website of the Company i.e. at www.sterlingandwilsonre.com and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Place: Mumbai Jagannadha Rao Ch. V. Company Secretary Date: June 21, 2023

CORRIGENDUM-1 No. BR/Tender/HQ/ADA/Side Pathway/ 383, dated 15.06.2023. Corrigendum to

S.E.RAILWAY - CORRIGENDUM

Tender Nos. (1) BR-HQ-ADA-23-24-03 & (2) BR-HQ-ADA-23-24-04 published earlier by Dy Chief Engineer/Br. Line, S.E. Railway, Garden Reach, In the above tenders, Tender Value & Earnest Money should be read as follows: (1) Tender No. BR-HQ-ADA-23-24-03 : Tender Value -₹ 2.57.84,227.12 instead of ₹ 2.59.33 926.62 and Earnest Money - ₹ 2,78,900/instead of ₹ 2,79,700/- and (2) Tender No. BR-HQ-ADA-23-24-04 : Tender Value -₹ 4,86,30,361.98 instead of ₹ 4,89,21 316.92 and Earnest Money - ₹ 3,93,200/ instead of ₹ 3,94,600/-. All other terms and conditions will remain same. (PR-315/C)

S. E. RAILWAY TENDER Tender Notice No. C-SRC-BR3-DT-19-

06-23, dated 19.06.2023. Open tender is invited by Area Manager, Santragachi, South Eastern Railway, Kharagpur Division acting through the President of India through e-tendering in www.ireps.gov.in website as per details mentioned below. Eligible tenderers are requested to apply for the same through online only in www. ireps.gov.in website as per details mentioned below. No offline tender will be accepted. Name of the work: Mechanized washing of dirty linens of AC coaches, packaging of washed linens and loading & unloading to and from daily trains of Santragachi/Padmapukur. Tender Value ₹ 6,17,14,619.68 (including GST). EMD ₹ 4,58,600/-. Cost of tender document ₹ 10,000/- (non-refundable). Closing date of tender: 14.07.2023 at 15.00 hrs.

ANDHERI EAST BRANCH, Unit No.14,

Bldg No.2, Ground Floor, Sanjay Mittal Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marolnaka, Andheri(East), Mumbai-400 059. Ph:022-28513983(M)28513984 (E) Fax:022-28513983. email: mumbai_andheri@tmbank.in

CORRIGENDUM AUCTION SALE NOTICE This is with reference to the auction sale notice date 16.06.2023, auction of Vehicle (Tata Ace Gold BS-IV Model -2019) was scheduled on

28.06.2023 at 3.30 p.m for the account of Mr.Manoi Kumar Devsharan Mandal for the Reserve Price of Rs. 1,35,600/-Due to Public / State Government Holiday on 28.06.2023, the date of auction has been changed

Remittance of earnesh money deposit also stands changed I.e before 3.30 p.m on 30.06.2023. All other Terms and conditions shall remain the same. Place : Andheri (E)

The Revised date of auction is 30.06.2023

Date: 21.06.2023 Branch Head. Tamilnad Mercantile Bank Ltd. Andheri East Branch.

For

Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL

Mobile No.:

9029012015 Landline No.:

67440215

financialexp.epapr.in

Quarterly IDCW Option

Quarterly IDCW Option

Quarterly IDCW Option

Quarterly IDCW Option

HDFC FMP 2638D February 2023 - Regular Option -

HDFC FMP 2638D February 2023 - Direct Option -

HDFC FMP 1269D March 2023 - Regular Option -

माननीय कर्ज वसुली न्यायाधिकरण मद्राईच्या क्रमांक ओ ए क्रमांक ४५१/२०२०

मालमत्ता पुनर्प्राप्ती शाखा, मदुराई, त्याच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने प्रतिनिधित्व केले ...अर्जदार आणि

न्यायाधिकरण

कपया लक्षात घ्या की वरील अर्जदार बँकेने दाखल केला आहे तुमच्या विरुद्ध कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी वरील अर्ज त्यानंतरचे व्याज आणि खर्च. वरील केस तुमच्या हजेरीसाठी दिनांक ११.२०.२०२३ ला पोस्ट केले आहे. तुम्ही वैयक्तिकरित्या किंवा दिनांक ११.१०.२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायाधिकरणासमोर हजर राहाने (क्रमांक ४/१६२, मदुराई मेलुर रोड, कल्याणी टॉवर्स ३रा आणि चौथा मजला, उथनगुडी, मदुराई ६२५ १०७). तुमच्या गैरहजेरीवर कायद्यानसार तमच्या अनुपस्थितीत अर्जावर निर्णय घेतला जाईल. पी. मदन अलेक्झांडर, बीएससी, बीएल अधिवक्ता

महात्मा शाळा पश्चिम

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. आमचे अशिल हे खालील परिशिष्टात नमद परिसर त्याच्या सर्व आनुषंगिक हक्कासह श्री. गौरव तलवार यांच्याशी संपादन करण्यासाठी वाटाघाटी करत

जर कोणत्याही व्यक्तीं किंवा संस्था खालील नमद परिसरावर अथवा त्याच्या भागावर विक्री हस्तांतर, गहाण, भेट, धारणाधिकार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाच्या मार्गे कोणताही प्रभार, भार, हक्क, हितसंबंध अथवा हक्कारी असल्याचा दावा करत असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरूपात त्याच्या पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना या सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास असा कोणताही कथित दावा हितसंबंध. भार किंवा मागणी सर्व हेत व उद्देश्यांकरीता सोडून दिला आहे आणि/अथवा त्यागीत केला आहे असे मानले जाईल.

परिशिष्ट

मलबार आणि कंबाला हिल विभागाच्या सीएस क्र. ६/६६४ धारक प्लॉटवर अल्टामाऊंट रोड मुंबई ४०००२६ येथे स्थित 'पेमिनो' अशा ज्ञात -रमारत मधील रमारतीच्या दक्षिण ब्लॉकच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. एस-८ (पूर्व फ्लॅट क्र. एस-७ अशा क्रमांकित) मोजमापित १९४३ चौ. फूट चटई क्षेत्र किंवा आसपास सह एक खुली कार पार्किंग जागा आणि नोकर राहणारण्याची जागा क्र. ८ मोजमापीत ११९ चौ. फूट सह त्यामधील जिमनीचा १५.७/४०८ अविभाजित हिस्सा अधिकार नामाधिकार आणि हितसंबंध आणि त्या संबंधित सर्व हक दिनांक २२.०६.२०२३

अधिराज हरिष डी. एम. हरिष ॲण्ड कं. वकील

३०५-३०९, नीळकंठ ९८, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४०० ००२ notice@dmharish.com

🖈 कर्नाटका बँक लिमिटेड <u>1</u>

असटेस रिकव्हरी मानजमेंट शाखा फोन. : ०२२-२६५७२८०४/१३/१६ प्लॉट क्र. सी-२६ आणि सी-२७ वेबसाईट: www.karnatakabank.com बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८

कब्जा सचना

ाअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअ ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (ह्यापढे उळेख **''सदर ॲक्ट''**) अन्वये आणि कल ३(९२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करू नांक २७.०२.२०२३ रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये एक मागणी सचना जारी करून कर्जदार **१) मे**. **ज्योर्त** पोर्ट्स प्रतिनिधित्व त्याचे मालक श्री. रामचंद्र बंडू सकपाळ करतात, पत्ता येथे: दुकान क्र. ७, १३०एएफ, दगडी चाळ, प्रबोधनकार ठाकरे रोड, शिवडी टर्मिनल, मुंबई-४०००१५ आणि येथील देखील: शिवाजी नगर वयम गाळा, डी.जी. महाजनी मार्ग, फातिमा शाळा जवळ, शिवडी, मुंबई-४०००१५, २) रामचंद्र बंडू सकपा आणि ३) उज्वला रामचंद्र सकपाळ, क्र. २ आणि ३ येथे पत्ता: शिवाजी नगर वयम शाळा, डी.जी. महाजनी **गर्ग, फातिमा शाळा जवळ, शिवडी, मुंबई-४०००१५** सूचनेत नमूद केलेली रक्कम रु. २८,९३,३७०.०४ **(रुपये** अठठचाळीस लाख त्र्याण्णव हजार तीनशे सत्तर आणि चार पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की**, निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकारी** य **ात्याने येथे खाली वर्णन मिळकतीचा कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या निय ८ अन्वये प्राप्त अधिकार आणि सदर सूचनेचे पृढे चालू याचा वापर करून २१ जून २०२३ रोजी प्रत्यक्ष कब्जा घेतला. रण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या सेंदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीक

कर्जदारांचे लक्ष वेधले जात आहे. शेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीः केलेला कोणताही व्यवहार हा कर्नाटका बँक लि., ठाकुर्ली (पूर्व) शाखेला पीएसटीएल खाते क्र ७८५७००१८००००२४०१ मधील १२.०६.२०२३ रोजीस रु. ३०,१६,७५५.०४ (रुपये चार लाख सदतीस हज नऊरो सत्तावन्न आणि पैसे सत्त्याण्णव मात्र) अधिक ०७.०४.२०२३ पासून पुढील व्याज आणि परिव्यय र कमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णनः

ुतार प्रत्या है। जनानात्त्रा जा कार्या है। अस्ति के कार्या है। जा कार्या है। जा कार्या है। जा कार्या है। जा का अस्मिता टेक्सपा, एसआवडीसी प्लॉट क्र. १, अतिरिक्त करवाण विवंडी औद्योगिक क्षेत्र, कोन, विवंडी, ठाणे धारक औद्योगिक मिळकतीच्या संदर्भात नामधिकार विश्लेख जमा करून समन्यायी गहाण आणि सीमाबस्ट द्वारे: पूर्व: सार्वजनिक शौचालय, पश्चिम: खुल्ली जागा, उत्तर: युनिट, क्र. १०२, दक्षिण: खुल्ली जागा

⊙SBI State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी शाखा, चर्चगेट, मुंबई (०५१६८)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट **बँक ऑफ इंडिया ६वा मजला दी इंटरनॅशनल, १६, महर्षी कर्वे** <mark>रोड, चर्चगेट, मुंबई ४०००२०</mark> चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२.०१.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. दीपक रघनाथ काटकर आणि सौ. सुनीता दीपक काटकर यांस सूचनेतील एकुण नमूद रक्कम रु. १.८४.७९.७७८/- (रु. एक कोटी चौऱ्यासी लाख एकोणऐंशी हजार सातशे अठेठयातर

कमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेर याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वाप करुन येथे **सौ. माधवी मिलिंद सरफरे** यांच्या मालकीच्या खाली वर्णन करण्यात आलेल्य मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम च्या सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चा अन्वये २० जून २०२३ रोजी घेतला आहे.

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **स्टेट बँव** ऑफ इंडियास, रक्कम रु. १,८४,७९,७७८/- (रु. एक कोटी चौऱ्यासी लाख एकोणऐंशी हजार सातशे अठठ्यातर मात्र) आणि त्यावरील व्याज आणि इतर शुल्व गरण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ (८) च्य

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०१ आणि १०२, १ला मजला, मलबेरी सीएचएसएल, कौशल्या हॉस्पिटल, गणेशवार्ड

दिनांक :- २०.०६.२०२३

ठिकाण :- ठाणे

🚷 बृहन्मुंबई महानगरपालिका

सार्वजनिक सूचना

१) श्री. भालचंद्र सिद्धेश्वर पंडित (१/६व्या अविभक्त वाट्यासाठी), २) श्री. शरदचंद्र सिद्धेश्वर पंडित (१/६व्या अविभक्त वाट्यासाठी), ३) डॉ. माधव द्वारकानाथ पंडित (१/९व्या अविभक्त शेअरसाठी), ४) श्री. विजय द्वारकानाथ पंडित (१ /९ व्या अविभाजित शेअरसाठी), ५) श्री. अरविंद वसंत पंडित (१/६व्या अविभक्त शेअरसाठी), ६) श्री. सुरेश वसंत पंडित (१/६व्या अविभक्त शेअरसाठी) आणि ७) श्री. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) इस्टेट रेकॉर्डवर रूप मनोहर वासुदेव (१/९व्या अविभक्त शेअरसाठी) हे गिरगाव विभागातील सी.एस. क्र. १५८७, भूखंड क्र. १२, सँडहर्स्ट रोड (पश्चिम) इस्टेटच्या संदर्भात भाडेकरार म्हणून दाखवले आहेत. एक क्षेत्र ७८४ चौ. यार्डचे मोजमाप म्हणजे ६५५.५२ चौ. मीटर किंवा त्याबद्दल जे येथे लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केले आहे.

ज्याअर्थी, अर्जदार श्री. दिलीप बी. चंदन यांनी पत्राद्वारे दिनांक ०४/०१/२०२३, बीएमसीच्या इस्टेट विभागाला संबोधित करून, त्याद्वारे डॉ. माधव द्वारकानाथ पंडित आणि श्री. यांचे संबंधित अविभाजित समभाग हस्तांतरित करण्याची विनंती केली. विजय द्वारकांत पंडित यांच्या नावाने श्री. दिलीप बी. पंडित यांनी भूखंड क्र. १२, सँडहर्स्ट रोड (पश्चिम) इस्टेटच्या संदर्भात आणि त्यास समर्थन देणारी कागदपत्रे सादर केली.

आणि ज्याअर्थी, डॉ. माधव द्वारकानाथ पंडित यांचे दिनांक ०९/०२/१९८७ रोजी निधन झाले .

आणि ज्याअर्थी, असाईनमेंट-कम कन्व्हेयन्स दिनांक २९/१२/२०२० द्वारे आणि १) डॉ. मंगेश माधव पंडित, २) सौ. मीना माधव पंडित आणि ३) सौ. क्षमा किरण कारंडे, त्यांचे बंधू डॉ. मंगेश माधव पंडित यांच्यामार्फत, त्यांचे बंधू डॉ. मंगेश माधव पंडित यांच्यामार्फत निष्पादित करण्यात आले. पहिल्या भागाचे **'असाइनर्स''** आणि श्री. दिलीप बी. चंदन, त्यात दुसऱ्या भागाचे **'असाइनी''** म्हणून संबोधले आहे. असाइनमेंट-कम कन्व्हेयन्सच्या उक्त डीडद्वारे दिनांक २९/१२/२०२० रोजी , नियुक्त केलेल्या व्यक्तीने नियुक्त केलेल्या त्यामध्ये नमूद केलेल्या रकमेचा विचार करून, नियुक्त केलेल्या व्यक्तीने त्याद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीला, मोजमाप ७८४ एसजी द्वारे असलेल्या जिमनीच्या त्या सर्व तुकड्यांमध्ये किंवा विभागमधील त्यांचा संपूर्ण **१/९ वा हिस्सा** नियुक्त केला जातो. यार्ड म्हणजे ६५५.५० चौरस मीटर किंवा सँडहर्स्ट रोड (पश्चिम) च्या भूखंड क्र. १२) वर वसलेले आहे आणि ते गिरगाव विभागाचे कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १५८७ आहे आणि विशेषतः त्याखालील अनुसूचीमध्ये लिखित आणि त्यातील अटींवर वर्णन केलेले आहे. नमूद केलेल्या अटी असाईनमेंट सह-वाहतूक डीड दिनांक २९/१२/२०२० रोजी २०२१ च्या अनु. क्र. बीबीइ-४/५७६ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक, मुंबई शहर ५ यांच्या कार्यालयात नोंदणीकृत.

आणि ज्याअर्थी, असाइनमेंट-कम कन्व्हेयन्स दिनांक २९/१२/२०२०, २०२१ च्या क्र. बीबीई-४/५७६ अंतर्गत नोंदणीकृत, ज्यामध्ये असे दिसते की, सह-पट्टेदार डॉ. माधव द्वारकानाथ पंडित यांचा दिनांक २५/११/२०१७ रोजी मृत्यू झाला, त्यांच्या मागे सोडून. त्यांची विधवा मीना माधव पंडित, त्यांचा मुलगा श्री. मंगेश एम. पंडित आणि विवाहित मुलगी सौ. क्षमा किरण कारंडे, त्यातील नेमणूककर्ते, एकमेव आणि हयात असलेले वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी प्रत्येक अविभाजित १/२०वा हक्क, शीर्षक आणि व्याज आहे आणि एकत्रितपणे मालमत्तेमध्ये १/९ वा हिस्सा आहे ज्याचे वर्णन त्याखालील पहिल्या आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये केले

आणि ज्याअर्थी, जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी दिनांक ०७/१२/२०१७ जोंई त्यात असे दिसून येते की, उक्त श्रीमती क्षमा किरण कारंडे यांनी, त्याद्वारे त्यांचे बंधू श्री मंगेश माधव पंडित यांना त्यामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींवर त्यांचे कायदेशीर वकील म्हणून नामनिर्देशित केले, स्थापन केले आणि नियुक्त केले आहे .

आणि ज्याअर्थी, वरील बाबी लक्षात घेता, असाइनमेंट-कम कन्व्हेयन्सच्या उक्त नोंदणीकृत डीडच्या अनुषंगाने दिनांक २९/१२/२०२० रोजी २०२१ च्या अनु क्र. बीबीइ–४/५७६ अंतर्गत नोंदणीकृत**, श्री. दिलीप बी. चंदन** हे मृत सह-भाडेदार डॉ. माधव द्वारकानाथ पंडित उदा. यांच्या कायदेशीर वारसांच्या **१/९ व्या** अविभाजित वाट्याचे हक्कदार आहेत. १) डॉ. मंगेश माधव पंडित,

२) सौ. मीना माधव पंडित आणि ३) सौ. क्षामा किरण कारंडे आणि प्लॉट क्र. १२, सँडहर्स्ट रोड (सँडहर्स्ट रोड) असलेल्या भाडेतत्त्वावरील मालमत्तेच्या संदर्भात एकत्रितपणे १/९वा + १/९वा

जाहीर सूचना

तमाम जनतेस या द्वारे सूचना देण्यात येते कि माझे आशील **मेसर्स सिटी इन्फ्रा** हे परिशिष्टात वर्णन

केलेली मालमत्ता मालक मेसर्स जे डी डेव्हलपर्स

उपरोक्त परिस्थितींमध्ये, कायदेशीर हक्क, विक्री, गहाण,

भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा

बोजा या मार्गाने वरील मालमत्तेवर कोणताही दावा किंवा हक्क असल्यास किंवा अन्यथा याद्वारे माहिती देणे

आवश्यक असल्यास ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून

१५ दिवसांच्या आत खाली स्वाक्षरी केलेल्यांना

.... तिचा/त्यांचा असा दावा, जर असेल तर, सर्व सहाय्यक

दस्तऐवजांसह, सादर करणे गरजेचे आहे कसर केल्यास

असे दावे ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास अशो दाव्याचा

संदर्भ न घेता व्यवहार पूर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तीचे दावे, जर काही असतील, तर ते माफ केलेले

मानले जातील आणि आमच्या ग्राहकांना बंधनकारक

मालमत्तेचे परिशिष्ट

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील महसूल जिल्हा

मुंबई उपनगरातील मालाड उत्तर गावातील सीटीएस

क्रमांक ६८०, ६८०/१ ते १० या धारक जमिनीच्या

ॲड. राजेश शर्मा

शॉप नंबर २, गुप्ता कंपाउंड,

स्टेशन रोड लगत. नोंदणी कार्यालयासमोर. गोरेगाव

(प), मुंबई ४००१०४.

दिनांक: २२-०६-२०२३

यूनियन बैंक 🕼 Union Bank

असेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा,

१०४, तळ मजला, भारत हाउस, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.

टेलि.: ०२२-२२६१५२०१, ईमेल : samvmumbai@unionbankofindia.bank

कब्जा सूचना

परिशिष्ट IV (स्थावर मिळकतीकरिता) नियम-८(१)

त्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्यान

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स

२००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २८.१२.२०२२ रोजी एक मागणी

सूचना जारी करून **मे. वैश्विक फूड प्रा. लि.** यांना सदर सूचनेत नमूद रक्कम **रु**

६४,००,३४,८३६.११/- (रुपये चौसष्ट कोटी चौतीस हजार आठशे छत्तीस पैसे आणि अकरा

पैसे मात्र), सह व्याज, खर्च, प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि

सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा

सांकेतिक कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

विशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उत्त

मिलकतीशी व्यवहार करू नये व सदर मिलकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **यनियन बँक ऑफ**

इंडिया. रक्कम रु. ६४.००.३४.८३६.११/- (रुपये चौसष्ट कोटी चौतीस हजार आठशे छत्तीस

पैसे आणि अकरा पैसे मात्र) ३०.११.२०२२ रोजी, सह व्याज खर्च, प्रभार च्या भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या भरणाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतदींकडे

तारणाचे वर्णन

गाव- नारायणगाव, तालका-जन्नर, जिल्हा- पणे मोजमापित ९३७ चौरस फीट स.क.

६५६/८. नारायणगाव संस्कृती फेस-॥ येथे. डी विंग, १ला मजला फ्लॅट क्र. डी-११ येथे

स्थित श्री. विकास दन्तात्रय दांगट च्या संबंधित निवासी फ्लॅट आणि सीमाबध्द: पूर्व : सर्व्हे

क्र. ६५६/८ द्वारे, पश्चिम : फ्लॅट क्र. डी-१० द्वारे, उत्तर: फ्लॅट क्र. डी-१२ द्वारे, दक्षिण:

प्राधिकृत अधिकारी

युनियन बँक ऑफ इंडिय

हल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **२० जून २०२३** घेतला.

भूखंडाचे ते सर्व भाग आणि विभाग

करण्यास सांगितले होते

कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

दिनांक: २०.०६.२०२३

ठिकाण: नारायणगाव

यांजकडून विकत घेऊ इच्छितात.

अर्जावर, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आता उक्त मृत सह भाडेकरू डॉ. माधव द्वारकानाथ पंडित यांचे नाव हटवण्याचा आणि त्यांच्या संबंधित १/९ वा हिस्सा हस्तांतरित करण्याचा मानस आहे. प्रथमतः त्याच्या कायदेशीर वारसांच्या नावे अविभाजित हिस्सा उदा. त्यांची पत्नी श्रीमती मीना माधव पंडित, त्यांचा मुलगा डॉ. मंगेश माधव पंडित आणि विवाहित कन्या सौ. क्षमा किरण कारंडे आणि त्यानंतर, त्यांची नावे वगळण्यासाठी १) श्रीमती मीना माधव पंडित, २) डॉ. मंगेश माधव पंडित आणि ३) क्षमा किरण कारंडे आणि त्यांचा संपूर्ण १/९वा अविभाजित वाटा दिनांक २९/१२/२०२० अनुषंगाने २०२१ च्या क्र. बीबीई-६/५७६ अंतर्गत, बीएमसी च्या इस्टेट रेकॉर्डवरील भूखंड क्र. १२, सँडहर्स्ट रोड (पश्चिम) इस्टेट असलेल्या भाडेतत्त्वावरील मालमत्तेच्या संदर्भात नोंदणीकृत.

अन्यथा कॉर्पोरेशन उक्त मृत सह-पट्टेदार डॉ. माधव द्वारकानाथ पंडित यांचे नाव हटवेल आणि त्यांचा संबंधित १/९वा अविभक्त हिस्सा प्रथम त्यांच्या कायदेशीर वारसांच्या नावे हस्तांतरित करेल. त्यांची पत्नी श्रीमती. मीना माधव पंडित, त्यांचा मुलगा डॉ. मंगेश माधव पंडित आणि विवाहित कन्या सौ.क्षमा किरण कारंडे आणि त्यानंतर, त्यांची नावे वगळण्यासाठी १) श्रीमती मीना माधव पंडित, २) डॉ. मंगेश माधव पंडित आणि ३) क्षमा किरण कारंडे आणि त्यांचा संपूर्ण **१/९वा अविभाजित** वाटा दिनांक २९/१२/२०२० च्या अनुषंगाने २०२१ च्या क्र. बीबीई-४/५७६ अंतर्गत नोंदणीकृत, बीएमसी च्या इस्टेट रेकॉर्डवरील भूखंड क्र. १२, सँडहर्स्ट रोड (पश्चिम) इस्टेटच्या लीजहोल्ड मालमत्तेच्या संदर्भात, कोणत्याही संदर्भाशिवाय किंवा अशा कोणत्याही संदर्भाशिवाय असेल यानंतर आलेले कोणतेही कथित दावा किंवा आक्षेप जे सर्व हेतू आणि हेतूंसाठी माफ केले गेले आहे असे मानले जाईल आणि कॉर्पोरेशनवर बंधनकारक राहणार नाहीत.

वरील नमूद अनुसूची:

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यातील गिरगाव विभागातील भूखंड क्र. १२, सँडहर्स्ट रोड (पश्चिम) इस्टेट, सी.एस. क्र. १५८७ च्या भाडेपट्ट्यावरील जिमनीचे सर्व तुकडे किंवा विभाग, ७८४ चौ. यार्ड्सच्या क्षेत्रफळाने म्हणजेच ६५५.५२ चौ. मीटर. किंवा त्याभोवती आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धः

उत्तरेकडे किंवा दिशेने: गिरगाव विभागातील सीएस क्र. १५८८,

१५८९ आणि १५९०

दक्षिणेकडे किंवा दिशेने: सँडहर्स्ट रोडने पश्चिमेकडे किंवा दिशेला: गिरगाव विभागाच्या सीएस क्र. १५८६

> (वकील सुनील सोनवणे) वकील आणि कायदेविषयक अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी

The spirit of Mumbai

www.freepressjournal.in

फॉर्म क्र. एनसीएलटी ३ए याचिकेचा तपशिल देणारी जाहीरात (राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण रुल्स, २०१६ च्या नियम ३५ ला अनुसरुन) राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकराणासमोर

मुंबई खंडपीठ सीए (सीएए) २७५/एमबी/२०२२ मधील सीपी (सीएए) १३०/एमबी/२०२३ नारंग प्रॉप्को प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी सह नारंग रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड हस्तांतरिती कंपनीच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात

नारंग रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड. (सीआयएन: यु७०२०५एमएच२०२२पीटीसी३८३९५२), कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे १ला मजला, विन्डसर, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रझ (पूर्व), मुंबई- ४०००९८.

...याचिकाकर्ता कंपनी १/हस्तांतरक कंपनी

नारंग रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु७०१०९एमएच२०१२पीटीसी२३४६२८), कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे १ला मजला, विन्डसर, सीएसटी रोड, कलिना सांताक्रुझ (पूर्व), मुंबई- ४०००९८.

..याचिकाकर्ता कंपनी २/हस्तांतरिती कंपनी याचिकेच्या सुनावणीची सूचना

सुचना घ्यावी की, नारंग प्रॉप्को प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी सह नारंग रिॲल्टी प्रायव्हेर लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या एकत्रिकरणाच्य योजनेत समाविष्ट प्रस्तावित व्यवस्थेच्या मंजरी आदेशाकरिता कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम २३० ते कलम २३२ अंतर्गत याचिका याचिकाकर्त्या कंपन्यांद्वारे सादर करण्यात आली आणि १४ जून २०२३ रोजी दाखल करण्यात आली होती आणि सदर याचिका सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर १४ जुलै, २०२३ रोजी सुनावणीकरिता निश्चित करण्यात आर्ल

कोणीही सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर <u>csvyoma@aslassociates.in</u> secretarial@aslassociates.in किंवा कार्यालय क्र. ०९, १ला मजला, हार्मोनी मॉल, ओशिवरा बस डेपो जवळ, गोरेगाव लिंक रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई ४००१०४ येथे याचिकाकर्त्यांचे वकील/प्राधिकत प्रतिनिधीकडे पोहोचेल अशा पध्दतीन त्यांच्या/तिच्या नाव आणि पत्त्यासह त्यांच्या/तिच्या किंवा त्यांच्या/तिच्या विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या/तिच्या हेतुची सूचना याचिकाकर्त्यांचे वकील/प्राधिकृत प्रतिनिधीकडे पाठविणे आवश्यक आहे.

जेथे त्यांना/तिला याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अश सुचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासार्ठ विहित प्रभार प्रदान केल्यावर निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल

अब्बास लकडावाला ॲण्ड असोसिएटस् एलएलपी करित

प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी सही/ सीएस व्योमा देसाई

याचिकाकर्त्यांकरिता प्राधिकत प्रतिनिधी कार्यालय क्र. ०९, १ला मजला, हार्मोनी मॉल, ओशिवरा बस डेपो जवळ, गोरेगाव लिंक रोड, गोरेगाव

पश्चिम, मंबई ४००१०४ $\underline{csvyoma@aslassociates.in} \ / \ \underline{secretarial@aslassociates.in}$ सदर दिनांक २२ जून, २०२३

STERLING & WILSON स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (पूर्वी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड या नावाने ज्ञात) नोंदणीकृत कार्यालयः युनिव्हर्सल मॅजेस्टिक, ९ वा मजला, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम)

मुंबई - ४०००४३ द्रस्थ्वनी क्र: (९१-२२) २५४८५३०० | फॅक्स: (९१-२२) २५४८५३३१ सीआयएन: एल७४९९९एमएच२०१७पीएलसी२९२२८१

इमेल: ir@sterlingwilson.com | वेबसाईट : www.sterlingandwilsonsre.com

६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इ-मतदान माहिती येथे सचना देण्यात येत आहे की

ने. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदांची **६वी वार्षिक** सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, १३ जुलै, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजत (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हिसी') / अन्य दृक श्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम' यांद्वारे कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ ('सेबी सूचिबद्धता अधिनियम') सहवाचिता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ('एमसीए') व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ ('सेबी') यांच्याद्वारे जारी करण्यात आलेली सर्व परिपत्रके यांच्या अनुपालनार्थ एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेत ('सूचना') नमूद केलेल्या कामकाजाकरिता आयोजित करण्यात आली आहे.

कंपनीने एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल, व्यवसार जबाबदारी आणि टिकाव अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (इमेलद्वारे) दिनांक २१ जून २०२३ रोजी केवळ अशा सभासदांना पाठविला आहे ज्यांचे इमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टीसिपंट (स) ('डीपी') कडे / कंपनीकडे /कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट म्हणजे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('आरटीए') कडे नोंदणीकृत होते.

एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले दस्तऐवज एजीएमची सूचना वितरीत झाल्या तारखेपासून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभासदांच्या निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ज्या सभासदांना हे दस्तऐवज पाहण्याची इच्छा असेल त्यांनी ir@sterlingwilson.com येथे

कायद्याचे कलम क्रमांक १०८ मधील तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन नियमावली, २०१४ चा नियम क्रमांक २० आणि सेबी सूचीबद्धता अधिनियमचा अधिनियम क्रमांक ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे जारी करण्य आलेली सर्वसाधारण सभेविषयीची सचीवीय मानके ('एसएस-२') यांअन्वये, सभासदांन एजीएममधील सर्व कामकाजावर मतदान(स) करता यावे यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा ('दरस्थ इ-मतदान') तसेच एनएसडीएल द्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या इ-मतदान सेवेद्वारे एजीएममध्ये इ-मतदान सुविधा पुरविण्यास कंपनीला आनंद होत आहे. एनएसडीएलच्या इ-मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की दूरस्थ इ-मतदानाची सुविधा पुढील कालावधीदरम्यान उपलब्ध असेल

सुरुवातः सोमवार, १० जुलै, २०२३ सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) समाप्तीः बुधवार, १२ जुलै, २०२३ सायंकाळी ५.०० वाजता (भाप्रवे)

या कालावधीमध्ये, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत देण्यासाठी सभासद ईव्हीइएन १२४२३२ निवडू शकतात. यानंतर दूरस्थ इ-मतदान यंत्रणा एनएसडीएलद्वारे निःसमर्थ केली जाईल. सभासदांचा मतदानाचा हक्क गुरुवार, दिनांक ०६ जुलै, २०२३ रोजीच्य ('निर्णायक तारीख') कंपनीच्या एकूण भरणा झालेल्या समभाग भांडवलामधील असलेल्य त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. सदस्याने ठरावावर एकदा मत दिले की, नंतर त्यात बदल करता येणार नाही. एजीएम सूचनेचे वितरण झाल्यानंतर जी कोणतीही व्यक्ती कंपनीचे समभाग प्राप्त करेल, आणि कंपनीची सभासद होईल तसेच निर्णायक तारखेस भागधारणा करीत असेल, अशी व्यक्तीदेखील एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाईटवरील दूरस्थ इ-मतदान सुविधेद्वारे मतदान करू शकते. ज्या सभासदांचे नाव निर्णायक तारखेस डिपॉझिटरीज/ आरटीए देखरेखीखाली असणाऱ्या सभासद नोंदवहीत/ लाभार्थी मालक नोंदवहीत नोंदविलेले असेल केवळ असेच सभासद एजीएमपूर्वी दूरस्थ इ-मतदान सुविधा तसेच एजीएमदरम्यान इ-मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्यास पात्र

व्हिसी / ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होणारे सभासद ज्यांनी एजीएम सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर दूरस्थ इ-मतदानाद्वारे आपले मत दिले नसल्यार आणि जर अन्य कोणत्याही कारणांनी तसे करण्यास प्रतिबंधित नसल्यास, एजीएमदरम्यान इ-मतदान यंत्रणेद्वारे मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी आपले मत एजीएमपूर्वी दुरस्थ इ-मतदानाद्वारे दिले असल्यास असे सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु एजीएमदरम्यान पुन्हा मत देण्यास पात्र असणार नाहीत.

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल एजीएमम आणि ई-मतदान सूचनांसह कंपनीच्या वेबसाइट www.sterlingandwilsonre.com, स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे. आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ई-मेल पत्ता नोंदणी / अपडेट करण्याची पद्धत:

सभासदांनी कृपया आपले इमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे(स) त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटद्वारे निर्देशित प्रक्रियेद्वारे नोंदवावेत. सभासद आपले नाव डिपीआयडी – क्लायंट आयडी, पॅन, मोबाईल क्रमांक व इमेल आयडी यांसारखे तपशील नमूद करून <u>ir@sterlingwilson.com</u> आणि/किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे इमेल पाठवून कंपनी आणि/किंवा आरटीएकडे आपले इमेल पत्ते तात्पुरत्या स्वरुपात नोंदव शकतात.

दुरस्थ इ-मतदान किंवा एजीएममध्ये इ-मतदान किंवा एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंध काही शंका असल्यास, सभासद <u>www.evoting.nsdl.com</u> येथील डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेली इ-मतदान वापरकर्ते माहितीपुस्तिका आणि भागधारकांसाठी असणारे नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल मुक्त क्रमांक १८०० २२२ ९९०, १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० यांवर संपर्क साधू शकतात किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे किंवा कंपनीला <u>ir@sterlingwilson.com</u> या ठिकाणी विनंती पाठवू शकतात.

ई-मतदानाशी संबंधित शंका/तक्रारी सोडवण्यासाठी संपर्क तपशील, असल्यास

कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ट्रेड वर्ल्ड - ए विंग, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३

ईमेल आयडी: pallavid@nsdl.co.in

दुरध्वनी क्रमांक: ०२२-२४९९४५४५

स्थळ: मुंबई

दिनांक: २१ जून २०२३

<u>व्हिसी / ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होणे</u>

रनएसडीएलच्या इ–मतदान यंत्रणेच्या माध्यमातून सभासद व्हिसी/ ओएव्हीएम द्वारे रजीएममध्ये उपस्थित राह् शकतील. सभासद <u>https://www.evoting.nsdl.com</u> येथे देखील हे पाह् शकतात. एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी वापरावयाची लॉगिन अधिकारपत्रे व पालन करण्याच्या पायऱ्या याविषयीची माहिती एजीएमच्या सूचनेत सविस्तरपणे नमूद केली आहे. हे वृत्तपत्र संज्ञापन कंपनीच्या <u>www.sterlingandwilsonsolar.com</u> या वेबसाईटवर तसेच रनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड करिता

जगन्नाधा राव सीएच.व्ही. कंपनी सचिव

यांच्यातील करूर वैश्य बँक.

मेसर्स नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, गायत्री टॉवर्स, क्रमांक ९५४. आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी

मुंबई ४०० ०२५. येथे देखील: क्लासिक टॉवर्स. पाचवा मजला १५४७, दरवाजा क्रमांक १०३ सरकारी रुग्णालयाजवळ. त्रिची रोड कोईम्बतूर

...तिसरा प्रतिवादी या माननीयांच्या निर्देशानुसार प्रकाशित

भूखंड क्रमांक ३२७, गेट जवळ, के.के.नगर, मदराई - २०

यूको बैंक (भारत सरकार का उपक्रम



Honours Your Trust ॲस्टर बिल्डिंग, श्रीप्रस्थ कॉम्प्लेक्स, विवा शॉपिंग सेंटर, वसई, ता. नालासोपारा (प.),

जि. पालघर-४०१२०३. **ईमेल**: nalaso@ucobank.co.in कब्जा सूचना (परिशिष्ट -IV-(नियम-८(१) (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **यको बँक, नालासोपारा शाखा चे** प्राधिकत अधिकारी या नात्यान सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिर्ट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०३.२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार श्री. शरिफ जी शेख, सौ. हसीना शरिफ शेख ह्यांना सूचनेत दिलेल्या रक्कम रु. ३७,४९,०१९/ - (रुपये सदोतीस लाख एकोणपन्नास हजार एकोणीस मात्र) (समाविष्ट २८.०२.२०२३ पर्यंतचे व्याज) सह वरील नमूद रकमेवर सांपार्श्विक दराने पुढील व्याज सह अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. रकमेची परतफेड

सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सद्र ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सद्र रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप करून ह्या १७ जुन, २०२३ रोजी घेतला. विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की

मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **यको बँक. नालासोपारा** शाखाच्या रक्कम रु. ३७,४९,०१९/- (रुपये सदोतीस लाख एकोणपन्नास हजार एकोणीस मात्र) आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८)

स्थावर मिळकतीचे वर्णन उप-प्रबंधक वसई च्या ज्युरिडिक्शनमधील निलेमोरे गाव, नालासोपारा पश्चिम, तालुका-वसई, जि. पालघर येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित जिमन स.क्र. ८६/१, १०५/३ वर बांधकामित पाटणकर टॉवर को-ऑप. हौ. सोसा. लि. अशा ज्ञात बिल्डिंगच्या बिल्डिंग टाईप

च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

क्र. २ च्या ४थ्या मजल्यावरील ए विंग च्या सर्व त्या फ्लॅट क्र. ए-४०१, मोजमापित क्षेत्र ८१.२८ चौ.मीटर्स (८७५ चौ.फूट) चटई क्षेत्र दिनांक: १७-०६-२०२३

फॉर्म क्र. युआरसी-२

प्राधिकृत अधिकारी, युको बँक

कायदा, २०१३ च्या कलम ३७४ (बी) आणि कंपनी (नोंदणीसाठी अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४ (१) नुसार १) याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम ३६६ च्या उप-कलम (२) च्या अनुषंगाने, पंधरा दिवसांनंतर परंतु त्यानंतर तीस दिवसांची मुदत संपण्यापूर्वी अर्ज करण्याचा प्रस्ताव आहे. सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉपोरेट अफेअर्स (आयआयसीए), भूखंड क्र. ६, ७, ८, सेक्टर ५ आयएमटी मानेसर, जिल्हा गुडगाव (हरियाणा), पिन कोड-१२२०५० येथे रजिस्ट्रारकडे ''इंटेलिमड हेल्थकेअर सोल्यूशन्स एलएलपी (एलएलपीआयएन: एएक्यू२८७७) 'एकएलएलपी, कंपनी कायदा, २०१३ च्या अध्याय २१च्या भाग १ अंतर्गत शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकृत असू शकते.

कायद्याच्या अध्याय २१ च्या भाग १ अंतर्गत नोंदणीबद्दल सूचना देणारी जाहिरात कंपनी

२) कंपनीचे मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेतः वैद्यकीय उपकरणे, वैज्ञानिक उपकरणे, आरोग्य सेवा आणि इतर संबंधित उद्योगांशी संबंधित विविध सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय पार पाडणे, ज्यामध्ये क्लिनिकल चाचणी, अनुपाल आणि नियामक संबंधित सेवा, आरोग्य सेवा कर्मचार्यांसाठी विविध पद्धतींद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आणि इतर संबंधित उद्योग, नवीन वैद्यकीय संशोधन, चर्चेसाठी औषधे, वैद्यकीय बंधत्वासाठी नॉलेज अपग्रेड कोर्स आयोजित करणे आणि कॉन्फरन्स आयोजित करणे सेमिनार. विविध उद्योगांमधील उद्योजकांचे परिसंवाद आणि इतर व्यवसाय जे नेहमीप्रमाणे

३) प्रस्तावित कंपनीच्या मसुदा मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनची एक प्रत सदनिका क्र. १०००, श्री यशराज अपार्टमेंट, दहावा मजला, भूखंड क्र. २९, के.ए. सुब्रमण्यन रोड, किंग्ज सर्कल, मुंबई ४००० १९ महाराष्ट्र येथील कार्यालयात तपासली जाऊ शकते..

४) याद्वारे सूचना देण्यात येत आहे की या अर्जावर आक्षेप घेणारी कोणतीही व्यक्ती आपली हरकत केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), भखंड क्र. ६. ७. ८. सेक्टर ५. येथील रजिस्टार यांना कळव शकते. आय एम टी मानेसर जिल्हा गडगाव (हरियाणा), पिन कोड-१२२०५०, इथ ही सचना प्रकाशित झाल्यापासन एकवीस (२१) दिवसांच्या आत. एक प्रत मे. इंटेलिमेड हेल्थकेअर सोल्यशन्स एलएलर्प त्याच्या नोंदणीकत कार्यालयात पाठवावी .

देनांक २२ जून, २०२३ रोजी ू इंटेलिमेड हेल्थकेअर सोल्यूशन्स एलएलपीसाठी अनिश देसाई, नियुक्त भागीदार गायत्री देसाई, नियुक्त भागीदार

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicat एआरएम ॥ शाखा, मुंबई ३रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. द्र.: ०२२-२२६५११२८/२९ ई-मेल: cb6289@canarabank.com

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतृदींसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकर्तींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना. प्तर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की**, कॅनरा बँ**ट **एआरएम ॥ शाखा मृंबईच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारण धनकोंकः . गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, मे. ओम साई मकँटाईल प्रा. लि., नोंदणीकृत पत्ता येथे ४० सुरत सदन इमारत, सुरत स्ट्रीट, ४था मजला, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई- ४००००९ द्वारा त्यांचे संचालक **श्री. दलबी**र सिंग भट्टी, श्री. कुलदीप सिंग भट्टी आणि श्री. राजू सिंग भट्टी यांच्याकडून कॅनरा बँकेच्या एआरएम-॥ शाखेल थकीत रु. ५९,६५,५०,४०५.७८/ - (२८.०२.२०२३ रोजीस अधिक पढील व्याज आणि ०१.०३.२०२३ पास्नरं

प्रभार) च्या वसुलीसाठी ०६.०७.२०२३ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे

विक्री सूचना

तेथे	तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.						
अ.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत				
क्र.			रक्कम				
۶.	मे. ओम एन्टरप्रायजेस यांच्या नावे प्लॉट क्र. २७६, स्टील	₹.	₹.				
1	वेअरहाऊसिंग कॉम्प्लेक्स, रोड क्र. २, कळंबोली वर भाडेपट्टाधारक	१,४४,००,०००/-	१४,४०,०००/-				
1	जमीन आणि फॅक्टरी इमारत सह प्लान्ट आणि मशिनरीचे सर्व ते भाग						
1	आणि विभाग (तळमजल्यावर जमीन भाडेपट्टाधारक प्लॉट मोजमापित						
1	२५० चौ.मीटर्स मेन फॅक्टरी शेड सह प्लॉट क्र. २७६ एसडब्ल्युसी						
1	कळंबोली वर बिल्ट अप क्षेत्र २५० चौ.मीटर्स)						
٦.	मे. ओम एन्टरप्रायजेस यांच्या नावे प्लॉट क्र. ३६९, स्टील	रु.	रु.				
1	वेअरहाऊसिंग कॉम्प्लेक्स, रोड क्र. २, कळंबोली वर भाडेपट्टाधारक	99,00,000/-	9,90,000/-				
1	जमीन आणि फॅक्टरी इमारत सह प्लान्ट आणि मशिनरीचे सर्व ते भाग						
1	आणि विभाग (तळमजल्यावर जमीन भाडेपट्टाधारक प्लॉट मोजमापित						
	१२५ चौ.मीटर्स मेन फॅक्टरी शेड सह प्लॉट क्र. ३६९ एसडब्ल्युसी						

कळंबोली वर बिल्ट अप क्षेत्र १२५ चौ.मीटर्स) इसारा अनामत रक्कम ०३.०७.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी **साय.** ५.०० पर्यंत जमा करावी इअरचा तपशील आणि इतर दस्तावेज सेवा पुरवठादारांना **०३.०७.२०२३** रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत जमा कर

शकता. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख ०३.०७.२०२३ रो**जी सायं. ५.०० पर्यंत.** विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शतींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध् स्विण्यात आलेल्या लिंक 'ई−ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक, कॅनर** बँक, एआरएम−॥ ब्रांच, मुंबई (द. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. सुमित कुमार, च्यवस्थापक (मी. क्र. ९३४५,३३२३२३) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्याहं कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. र्किवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, श्री. हरेश गोवडा मोबा क्र. ९५९४५९७५५५ (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४, support@l eesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा.

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक. एआरएम-II शाखा ठिकाण : मुंबई

युनिट क्र. जी-१९० मोजमापित ९१८ चौ.फू. चटई क्षेत्र, १ला मजला, टेक्सटाईल असेसरी प्लाझा बिल्डिंग दिनांक: २१.०६.२०२३ ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, कर्नाटक बँक लि

६वा मजला, ''दी इंटरनॅशनल'', १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई - ४०००२०. फोन: ०२२-२२०५३१६३/६४/६५, ईमेल- sbi.05168@sbi.co.ir कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८(१))

मात्र) सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ. ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसां

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीश

रतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

प्राधिकत अधिकार्र स्टेट बँक ऑफ इंडिया

शेअर्स मिळू शकतात. पश्चिम) इस्टेट.

आणि ज्याअर्थी, अर्जदार, श्री. दिलीप बी. चंदन यांनी केलेल्या

उपरोक्त मालमत्तेवर कोणत्याही व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा दावा असेल किंवा उक्त मृत सह भाडेकरू डॉ. माधव द्वारकानाथ पंडित यांचे नाव हटवण्यास आक्षेप असेल आणि त्यांचा संबंधित १/९वा अविभक्त हिस्सा प्रथमतः त्यांच्या कायदेशीर वारसांच्या नावे हस्तांतरित करा. त्यांची पत्नी श्रीमती. मीना माधव पंडित, त्यांचा मुलगा डॉ. मंगेश माधव पंडित आणि विवाहित कन्या सौ. क्षमा किरण कारंडे आणि त्यानंतर, त्यांची नावे वगळण्यासाठी १) श्रीमती मीना माधव पंडित, २) डॉ. मंगेश माधव पंडित आणि ३) क्षमा किरण कारंडे आणि त्यांचा संपूर्ण **१/९ वा अविभाजित** वाटा दिनांक २९/१२/२०२० च्या अनुषंगाने २०२१ च्या क्र. बीबीई-४/५७६ अंतर्गत नोंदणीकृत, बीएमसीच्या इस्टेट रेकॉर्डवरील भूखंड क्र. १२, सँडहर्स्ट रोड (पश्चिम) इस्टेट, ज्याचे कार्यालय विधी विभाग येथे आहे, लीजहोल्ड मालमत्तेच्या संदर्भात आहे, त्यांनी महानगरपालिका मुख्यालय, तिसरा मजला, सभागृह क्र. ३११, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे आवश्यकतेनुसार कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास

पूर्वेकडे किंवा दिशेला : भटवाडी लेन आणि गिरगाव विभागातील सी.एस. क्र. १३५८

दिनांक: २० जून, २०२३ रोजी सही /-

पीआरओ/८६७/एडीव्ही/२०२३-२४

जेथे जेथे पाणी साचते, तेथे तेथे डासांचे फावते